Oriental Aromatics

Ref: OAL/BSE/NSE/23/2023-24

01st June, 2023

To

The Manager

Department of Corporate Services,

BSE Limited,

Phiroz Jeejeebhoy Towers

Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip ID : OAL

Scrip Code: 500078

To

The Manager

Listing Department,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: OAL Series : EO

Sub: Submission of Newspaper publication of Audited Standalone and Consolidated Financial Results

Dear Sir/ Ma'am,

We are enclosing herewith copies of newspaper publication of Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended on 31st March, 2023 published on 31st May, 2023 in Financial Express (English) and published on 01st June, 2023 in Loksatta (Marathi) which were considered and approved by the Board of Directors, in their meeting held on 30th May, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you.

For Oriental Aromatics Limited

Kiranpreet Gill

Company Secretary & Compliance Officer

MUMBAI MANANA MA

FINANCIAL EXPRESS

Rs. in Lakhs

Oriental Aromatics Ltd.

Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Mumbai – 400 001. CIN: L17299MH1972PLC285731

Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2023.

		7	Standalone	-	Conso	lidated
Sr.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Endec
No		31.03.2023 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2023 Audited
1.	Total Income from Operations (Net)	19,611.59	85,484.14	20,512.50	19,607.48	85,480.07
2.	Net Profit for the period (before tax)	200.61	2,845.44	1,706.86	180.18	2,748.25
3.	Net Profit for the period (after tax)	139.08	2,062.47	1,045.29	119.07	1,974.29
4.	Total Comprehensive Income for the period	156.97	2,056.36	1,039.62	136.96	1,968.18
5.	Paid-up Equity Share Capital (FV of Rs.5/- each)	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68	1,682.68
6.	Earnings per Share (EPS) - Basic & Diluted EPS	0.41	6.13	3.11	0.35	5.8

Notes: 1) The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 30, 2023. The statutory auditors of the Company have audited the financial results for the quarter and year ended in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have issued their reports with unmodified opinion. 2) The full format of above extract of Financial Results, together with the Report of the Statutory Auditors are available on website of the Stock Exchanges vis. www.bseindia.com & www.nseindia.com and also under "Investor Relations" link of Company's website www.orientalaromatics.com

> Kiranpreet Gill **Company Secretary & Compliance Officer**

For Oriental Aromatics Ltd.

ANUROOP PACKAGING LIMITED

CIN NO.L25202MH1995PLC093625

Registered Office: 105, Ambiste Budruk, Post- Khanivali, Taulka - Wada, Palghar - 421303. E:-mail: Info@anurooppackaging.com; Website: Www.anurooppackaging.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH, 2023

Sr.		Qut. Ended	Year Ended	Year Ended	
No.	Particulars	31.03.2023	31.03.2023	31.03.2022	
Tro.		Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations (net)	1,082.59	2,247.00	1,645.53	
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after Tax	140.20	365.35	294.59	
3	Net Profit / (Loss) for the Period after Tax (after Extra Ordinary Items)	107.23	271.78	233.80	
4	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	106.63	106.63	90.18	
5	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balancesheet of Previous Year) *		20	-	
6	Earnings Per Share (before and after extra Ordinary items) (of 10/- each) Basic : Diluted :	1.01	2.55 2.55	2.59 2.59	

Notes:

₹ In Lakh (Except per share data)

- The above is an extract of the detailed format of Quarterly & yearly audited Financial Results Filed with the Stock Excahngeunder Regulation 33 of the SEBI (Listing Obiligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly and yearly audited Financial Results are available on www.bseindia.com and on the Company website www.anurooppackaging.com.
- The above audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on May 29,2023. The Statutory Auditors have carried out Review of the above
- 3. Company's Turnover as on (1) Turnover as on 31 March 2023 Rs. 842.34, (2) Profit before taxRs. 140.93 and (3)

Profit after tax Rs. 102.06, on a stand-alone basis. Akash Sharma

Place: Mumbai (Chairman Cum M.D) Date: May, 29, 2023 (DIN NO. 06389102)

ARUNIS ABODE LIMITED

CIN: L70100GJ1994PLC021759

Regd. Office: Desai House, Survey No.2523, Coastal Highway, Umersadi, Killa Pardi, Valsad-396125, Gujarat, India. Mobile No.: +91-70456 77788; +91-91678 69000; Email: corporate@arunis.co; Website: www.arunis.co Extract Audited Financial Results for the Financial Year ended 31st March 2023

(Rs. In Lakhs except EPS)

			STANE	ALONE			CONSOL			CONSOLIDATED		
Destinulese	Q	uarter Ende	ed	Year	Ended	Q	uarter Endo	ed	Year	Ended		
Particulars	31-03-2023 Audited	31-12-2022 Unaudited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-12-2022 Unaudited	31-03-2022 Audited	31-03-2023 Audited	31-03-2022 Audited		
Total Income from Operations (Net)	121.22	138.91	47.39	369.36	180.40	121.82	138.91	47.55	369.97	180.82		
Net Profit/(Loss) for the period												
(Before tax, exceptional and/or extraordinary items)	19.68	98.38	(61.55)	38.77	24.28	19.51	98.34	(61.73)	38.60	23.32		
Net Profit/(Loss) for the period before tax												
(After exceptional and/or extraordinary items)	19.68	98.38	(61.55)	38.77	24.28	19.51	98.34	(61.73)	38.60	23.32		
4. Net Profit/(Loss) for the period after tax												
(After exceptional and/or extraordinary items)	4.11	94.45	(52.96)	17.90	18.08	7.65	89.42	(53.14)	17.23	17.13		
5. Total Comprehensive Income for the period												
[Comprising profit/(loss) for the period (after tax)			(50.00)			7.05	20.40	(50.4.6)	17.00			
and other comprehensive income (after tax)]	4.11	94.45	(52.96)	17.90	18.08	7.65	89.42	(53.14)	17.23	17.13		
6. Paid-up Equity Share Capital	000.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00	000.00		
(Face Value of Rs.10 each)	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00		
7. Reserves (excluding Revaluation Reserves as per												
Balance sheet of Previous Year)	-	-	-	-	-	-	-		-	-		
8. Earnings Per Share		0.45	/4 77	0.00	0.00	0.05	0.00	,,,	0.53	0.53		
(a) Basic	0.14		(1.77)	0.60	0.60		2.98	\ 1	0.57	0.57		
(b) Diluted	0.14	3.15	(1.77)	0.60	0.60	0.25	2.98	(1.77)	0.57	0.57		
Notes :					5		8 8					

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 30.05.2023. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion on the financial results.

The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Audited Financial Results for the Financial Year ended 31st March 2023 (Including the Quarter ended 31st March 2023) filed with BSE Limited under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The Full Format of the said Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com and on the website of the Company viz. www.arunis.co.

> For Arunis Abode Limited Dhara D. Desai

> > Managing Director

DIN: 02926512

Place: Mumbai

Date: 30-05-2023

Place: Mumbai

Date: 30/05/2023

GFL LIMITED

Registered office: 7th Floor, Ceejay House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 018 CIN: L65100MH1987PLC374824 • Tel. No.: +91- 22 4032 3851 • Fax No.: +91- 22 4032 3191 Website: www.gfllimited.co.in • Email ID: contact@gfllimited.co.in

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2023

					(Rs. in Lakhs)
Sr.		Quarter	ended	Year o	ended
No.	Particulars	Particulars 31-03-2023 31-03-2022		31-03-2023	31-03-2022
1	Total Income from continuing operations	88	86	347	258
2	(Loss) / Profit for the period/year before tax from continuing operations (Before exceptional Items)	(5,499)	41	(5,418)	(416)
3	Profit / (Loss) for the period/year before tax from continuing operations (After exceptional Items)	239,528	41	239,609	(346)
4	Profit / (Loss) for the period/year after tax from continuing operations (After exceptional Items)	225,821	20	225,869	(411)
5	Loss from discontinued operations after tax	- 1	(2,819)	(2,369)	(23,943)
6	Profit / (Loss) for the period/year	225.821	(2,799)	223,500	(24,354)
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period/year after tax and Other Comprehensive Income after tax)	225,855	(2,757)	223,522	(24,262)
8	Paid-up equity share capital (face value Re. 1 per share)	1,099	1,099	1,099	1,099
9	Other Equity (excluding revaluation reserves)			260,175	34,203
10	Basic and Diluted Earnings/Loss per share (face value of Re.1/- each)	*	*	8	
	From continuing operations	205.57	0.02	205.62	(0.37)
	From discontinued operations	-	(2.57)	(2.16)	(21.80)
	From total operations	205.57	(2.55)	203.46	(22.17)

*not annualized

- Notes: The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 30 May
- 2023. The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial statements. The above results are an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Quarterly and Yearly standalone and consolidated Financial Results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.gfllimited.co.in).
- The Board of Directors of the erstwhile INOX Leisure Limited (which was a subsidiary of the Company), at its meeting held on 27 March 2022, approved a Scheme of Amalgamation ("the Scheme") of INOX Leisure Limited ("the Transferor Company") with PVR Limited ("the Transferee Company"). As per the Scheme, the share exchange ratio was 3 equity shares of the face value of Rs. 10 of the Transferee Company, credited as fully paid-up, for every 10 equity shares of the face value of Rs. 10 each fully paid-up held by such member in the Transferor Company. Over time, the Scheme had received all the necessary approvals from the authorities and a certified copy of the National Company Law Tribunal order was filed with the Registrar of Companies (ROC) on 6 February 2023 i.e. the effective date of the merger. The appointed date was 1 January 2023. Upon the Scheme becoming effective, the Transferor Company stood dissolved, without following the procedure of winding up. As per the Scheme, on the merger of the Transferor Company with the Transferee Company, the Group has received 1,59,86,114 fully paid-up equity shares of the Transferee Company, which represents 16.32% of the total paid-up equity capital of the Transferee Company.

This merger has resulted in a loss of control of the Group over its erstwhile subsidiary, viz. INOX Leisure Limited, w.e.f. 1 January 2023 i.e. the appointed date and has been considered as a deemed disposal of subsidiary, and accordingly, the erstwhile subsidiary company's business has been presented as discontinued operations and its results are presented separately in the consolidated statement of profit and loss and consolidated statement of cash flows for all the periods presented. On loss of control, the assets and liabilities of the Transferor Company along with related NCI are derecognised and the Group's interest in the Transferee Company is recognised at fair value. The resultant gain on deemed disposal of subsidiary amounting to Rs. 2,45,027 lakhs, is included in the statement of profit and loss and shown as exceptional item.

4.	Information on Standalone Financial Results:	•										
3	(Rs. in Lakhs)											
Sr.		Quarter	ended	Year e	ended							
No.	Particulars	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022							
1	Total income from continuing operations	80	81	322	218							
2	Net Profit for the period / year before tax from continuing operations (After exceptional Items)	246,694	48	246,771	147							
3	Net Profit for the period / year after tax from continuing operations (After exceptional Items)	232,359	32	232,408	97							
4	Total comprehensive income for the period/year (Comprising profit for the period/year and Other Comprehensive Income)	232,381	32	232,429	97							
\Box	,	<u> </u>	0 1/4		N 15							

On behalf of the Board of Directors For GFL Limited

> Devendra Kumar Jain **Chairman & Managing Director** DIN: 00029782

BCPL RAILWAY INFRASTRUCTURE LIMITED CIN: L51109WB1995PLC075801

Registered Office: 112, Raja Ram Mohan Roy Sarani, Kolkata - 700 009,

West Bengal, India,

Phone: 033 2219 0085 / 1814, 96749 11100; Fax: 033 22418401; Website: www.bcril.com; Email: investors@bcril.com, corp@bcril.com POSTAL BALLOT NOTICE Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013

(the Act) read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has sent Postal Ballot Notice along with Postal Ballot Form through email on Wednesday, May 31, 2023. As per Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer e-voting facility for its members to enable them to cast their votes electronically for item of business mentioned in Postal Ballot Notice, with the help of Central Depository Services Limited (CDSL). The Postal Ballot Notice has been sent to all the Members, whose name appears on the Register of Members / List of Beneficial Owners, as on the relevant date i.e. Friday, May 26, 2023.

Members are required to note that the voting, both through postal ballot and electronic mode shall commence on Thursday, June 1, 2023 at 9:00 a.m. and shall end on Friday, June 30, 2023 at 5:00 p.m.

The Board of Directors of the Company has appointed CA Sudhir Kothari (Membership No. 057585), Chartered Accountants, Sudhir Kothari & Associates, as the Scrutinizer for conducting Postal Ballot process (physical and e-voting) in a fair and transparent manner. Members are requested to note that the duly completed and signed Postal Ballot Forms should reach the Scrutinizer on or before Friday, June 30, 2023 at 5:00 p.m. being the last date for receipt of Postal Ballot Forms. Also, exercising of e-voting shall not be allowed

Postal Ballot Forms received from Members after Friday, June 30, 2023 at 5:00 p.m. will be considered as invalid and voting whether by post or by electronic means shall not be entertained beyond the said date. In case of any grievances regarding voting by Postal Ballot or e-voting or in case any Member have not received Postal Ballot Notice / Postal Ballot Form and wish to receive a duplicate copy of same may write to Ms. Devshree Sinha, Company Secretary & Compliance Officer at 112, Raja Ram Mohan Roy Sarani, Kolkata 700009, West Bengal, India or on Phone No. 033 2219 0085 / 1814, 96749 11100 or email at investors@bcril.com and for any issues related to e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting helpdesk section sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no 1800 22 55 33.

The Postal Ballot Notice and Form has been uploaded on the Company's website i.e. www.bcril.com as well as on the website of CDSL i.e. www.cdslindia.com.

The Results of Postal Ballot and e-voting will be declared on or before Friday, July 7, 2023 and will be displayed on the Notice board of the Registered Office of the Company. Such Results, alongwith the Scrutinizer's Report, will be available on the Company's website i.e. www.bcril.com. By order of the Board of Directors

For BCPL Railway Infrastructure Limited Place: Kolkata Devshree Sinha Date: May 31, 2023 Company Secretary & Compliance Officer

WEBSOL ENERGY SYSTEM LIMITED CIN - L29307WB1990PLC048350. Regd. Office: Plot No. 849, Block P 48 Pramatha Choudhary Sarani 2nd Floor New, Alipore, Kolkata - 700053 Phone No. (033) 24000419, Fax No. (033) 24000375

Website: www.webelsolar.com, Email: websol@webelsolar.com **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER** AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (Rs. in Crores)

SI		Thr	ee Months En	Year Er	ided	
No	PARTICULARS	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
		(Audited)	(Unaudited)	Audited)	(Audited)	(Audited)
T	Total Income from operations	0.11	0.33	62.62	17.22	213.22
2	Net Profit for the period					
- 1	(before Tax and Exceptional item)	(4.98)	(9.91)	1.60	(29.02)	12.62
3	Net Profit for the period before					
	Tax (after Exceptional item)	(5.08)	(11.27)	1.60	(31.52)	13.84
4	Net Profit for the period after Tax					
- 1	(after Exceptional item)	(5.36)	(6.83)	0.50	(23.67)	9.67
5	Total Comprehensive Income for					
- 1	the period (Comprising Profit					
- 1	and other Comprehensive					
- 1	Income for the period)	(5.28)	(6.83)	0.88	(23.59)	10.17
6	Equity Share Capital					
- 1	(Face value Rs. 10/-)	38.80	38.80	36.64	38.80	36.64
7	Other Equity excluding					
	Revaluation Reserve				152.49	154.95
8	Earning per Share					
- 1	(of Rs. 10/- each)					
(i)	Basic (Rs.)	(1.38)	(1.79)	0.15	(6.31)	2.91
(ii)	Diluted (Rs.)	(1.38)	(1.79)	0.15	(6.31)	2.91

NOTES:

1) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website i.e BSE website (www.bseindia.com), NSE website (www.nseindia.com) and Company's. website (www.webelsolar.com).

Registered Office: Plot No. 849, Block P48, Parmatha Choudhary Sarani 2nd Floor, New Alipore, Kolkata- 700053

Phone No. (033)-24000419 Fax No. (033)-24000375 Wehsite www wehelsolar con Place of Signature: Kolkata For and on behalf of the Board of Directors of Websol Energy System Limited

Date: 30-05-2023 **Managing Director**

DR. M. INDUSCORP LIMITED

Regd. Office: 18B/1, Ground Floor, Dev Nagar, D.B. Gupta Road, Karol Baoh, New Delhi-110005, Tel.: +91-11-28716806, CIN: L01119DL1986PLC023698

SI.	7	ed	For year	ended		
No.	Particulars	31.03.2023 Audited	31.12.2022 Unaudited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited
1.	Total income from operations (Net)	14.49	15.19	20.71	70.37	65.15
2	Net Profib(Loss) for the period (beforeTax, Exceptional and/or Extraordinary Items)	1.00	1.25	(2.32)	7.52	(10.23)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and for Extraordinary items)	1.00	1.25	(2.32)	7.52	(10.23)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.00	1.25	(2.32)	7.52	(10.23)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.00	1.25	(2.32)	7.52	(10.23)
6	Equity Share Capital	*763.02	*763.02	*763.02	*763.02	*763,02
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00	(534.24)	(542.28)
8 a) b)	Earnings per share: Basic Diluted	0.00	0.00	0.00	0.00	0.00

- with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on30.05.2023. The full format of the Statement of Unaudited Financial Results is available on the Company's website (www.drminduscorp.com) and on the website of Stock Exchange i.e. Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in). The Statutory Auditors of the Company have carried out an Audit of the Audited Standalone
- Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 in terms of Regulation 34 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion. The figures of the previous period/year has been regrouped/recast wherever considered necessary
- to conform to the current year classifications.

[PREM PRAKASH] Managing Director

FORM G (REVISED)

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR BODHTREE CONSULTING LIMITED OPERATING IN INFORMATION TECHNOLOGY **BUSINESS IN HYDERABAD**

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

-73	RELEVANT P	AKTICULAKS
1.	Name of the Corporate Debtor along with PAN/ CIN/ LLP No.	Bodhtree Consulting Limited CIN - L74140TG1982PLC040516
2.	Address of the registered office	Level-2, Wing-A, Melange Towers Patrika Nagar, Madhapur, Hitech City Hyderabad, Telangana, 500081 India
3	URL of website	https://bodhtree.com/
1.	Details of place where majority of fixed assets are located	Located in Hyderabad
5,	Installed capacity of main products/services	NA
ŝ.	Quantity and value of main products / services sold in last financial year	Rs.10419.04 (lakhs) till 31" March 2022
į.,	Number of employees / workmen	20
3.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Details can be sought by emailing bodhtreecirp@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Details can be sought by emailing bodhtreecirp@gmail.com
0.	Last date for receipt of expression of interest	15.06.2023
1.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	25.06.2023
2.	Last date for submission of objections to provisional list	30.06.2023
3.	Process email id to submit EOI	bodhtreecirp@gmail.com

IBBI Regn No. IBBI/IPA-001/IP-P00955/2017-2018/11576 AFA valid upto: 17.11.2023 **Resolution Professional** In the matter of Bodhtree Consulting Limited,

Place: Hyderabad Partner, AAA Insolvency Professionals LLP

Date: 31.05.2023

Particulars

ntc industries limited CIN: L70109WB1991PLC053562

Quarter Ended

31-March | 31-Dec | 31-March | 31-March | 31-March

2022 2022 2023

Audited Unaudited Audited Audited Audited

Year Ended

Regd. Office: 149, B.T. Road, Kamarhati, Kolkata-700058

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023 (STANDALONE & CONSOLIDATED) (Rs. In Lakhs) STANDALONE

	A CONTRACTOR OF THE PARTY OF TH		A STATE OF THE PARTY OF THE PAR		The second secon
Total income from	779.98	836.17	758.63	4589.13	2015.0
operations (net) Net Profit/loss for the period	779.90	030.17	/56.63	4509,15	3010.0
(before Tax, Exceptional and/					
or Extra-ordinary items)	(96.46)	(63.54)	38.90	246.28	549.5
Net Profit/loss for the period	1000000000	-68-60788		- 10000000	
(before Tax, after Exceptional				NAME OF TAXABLE PARTY.	1.000.000.00
and/or Extra-ordinary items)	(96.46)	(63.54)	38.90	246.28	549.5
Net Profit/loss for the period				V-1000000000000000000000000000000000000	
(after Tax, after Exceptional					
and/or Extra-ordinary items)	(120.60)	(39.08)	34.04	164,76	444.2
Total Comprehensive Income	minter order of	Made Cock	ECSTREES.	e-marknes	2-01 000 km 8000
for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	(216.33)	35.26	65.21	158.18	711.7
Earnings Per Equity Share		0000000		3,75-317-76	
(par value of Rs. 10 each)	300330000	-50000400	100,000	6100000	900000
Basic:	(1.01)			1.38	3.7
Diluted:	(1.01)	(0.33)	0.29	1.38	3.7
		(CONSOLI		
Particulars		Quarter E			r Ended
	31-March 2023 Audited	31-Dec 2022 Unaudited	31-March 2022 Audited	31-March 2023 Audited	31-Marc 2022 Audited
Total income from	200000000000000000000000000000000000000	*****************	15000000000000	-ceamanna.	
operations (net)	1026.49	1,073.51	1,001.98	5,523.36	3,896.5
Net Profit/loss for the period (before Tax, Exceptional and					
or Extra-ordinary items)	74.8	98.30	201.48	878.96	1158.4
Net Profit/loss for the period (before Tax, after Exceptional	74.0	00.00	201 40	070.00	1150.4
and/or Extra-ordinary items)	74.8	98.30	201.48	878.96	1158.4
Net Profit/loss for the period (after Tax, after Exceptional					
and/or Extra-ordinary items)	-144.35	122.76	154.62	632.45	901.1
Total Comprehensive Income	-144.30	122.70	104.02	032.45	901.1
for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	-210.07	197.10	185.79	626.19	1168.6
Earnings Per Equity Share					
(par value of Rs. 10 each)	713876640	204897	100080) SECONO	1890000
Basic:	-0.96	1.03	1.29	5,30	7.5
Diluted:	-0.96		1.29	5.30	7.5

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 30th May, 2023. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed (www.bseindia.com/www.cse-india.com) and on the

Company's website i.e., www.ntcind.com. For and on behalf of the Board

Year

ended

31-Mar-23

(70.07)

Quarter

ended

31-Mar-22

(164.56)

Place: Kolkata Date: 31.05.2023

(iii) Diluted (₹)

No.

Priyawart Jariwala DIN: 09148113 Managing Director

RELIANCE CAPITAL

Particulars

Extract from the Consolidated Audited Financial Results of Reliance Capital Limited for the quarter and year ended March 31, 2023. (₹ in lakh, except per share data)

Quarter

ended

31-Mar-23

		Unaudited	Audited	Unaudited
1.	Total Income from Operations	4 43 550	19 31 295	4 77 035
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(1 51 313)	(1 65 427)	(4 10 600)
3.	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(1 49 907)	(1 75 941)	(41 31 69)
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1 48 772)	(2 01 789)	(4 24 920)
5.	Equity Share Capital	25 324	25 324	25 324
6.	Other Equity		(12 31 853)	
7.	Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of Rs.10/- each)) (not annualised)			
	(i) Basic (₹)	(59.70)	(70.07)	(164.56)

Extract from the Standalone Audited Financial Results of Reliance Capital Limited for the quarter and year ended March 31, 2023.

SI. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-23 Unaudited	Year ended 31-Mar-23 Audited	Quarter ended 31-Mar-22 Unaudited
1	Total Income	339	2098	455
2	Profit / (Loss) before tax	(1 18 939)	(1 70 771)	(2 548)
3	Profit / (Loss) after tax	(1 18 939)	(1 70 771)	(2 548)

The above is an extract of the detailed format of the quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchange(s) on May 29, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website i.e. www.reliancecapital.co.in and on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

The Reserve Bank of India ("RBI") has superseded the board of directors of Reliance Capital Limited ("Company") and appointed Mr. Nageswara Rao Y as the Administrator of the Company in terms of Section 45-IE of the Reserve Bank of India Act, 1934 ("RBI Act"). The RBI, in exercise of powers conferred under Section 45-IE 5(a) of the RBI Act, had constituted a three-member Advisory Committee to assist the Administrator of the Company in discharge of his duties. Further, pursuant to an order dated December 6, 2021 of the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT"), Corporate Insolvency Resolution Process ("CIRP") has been initiated against the Company as per the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code").

May 29, 2023

Reliance Capital Limited

CIN: L65910MH1986PLC165645 Regd. Office: Kamala Mills Compound, Trade World B Wing, 7th Floor, S. B. Marg, Lower Parel, Mumbai 400 013

Tel.: +91 22 4158 4000, Fax: +91 22 2490 5125 DIN: 00289179 E-mail: rcl.investor@relianceada.com, Website: www.reliancecapital.co.in

financialexp.epan

Place: Delhi

Date: 30 May 2023

The above is an extract of the detailed format of the Statement of Audited Financial Results filed

By the Order of the Board

Place: New Delhi Date: 30.05.2023

सेंच्युरी टेक्सटाईल्स ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

--नोंदणीकृत कार्यालय : सेंच्युरी भवन, डॉ.ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०३०.

फोन : +९१-२२-२४९५ ७००० • फॅक्स : +९१-२२-२४३० ९४९१, +९१-२२-२४३६ १९८०

वेबसाइट : www.centurytextind.com

• ईमेल : ctil.investorrelations@adityabirla.com

सीआयएन : एल१७१२०एमएच१८९७पीएलसी०००१६३

कंपनीच्या सम भागधारकांना सूचना

विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ)

सस्पेन्स अकाऊन्टमध्ये सम भागांचे सक्तीचे लेखांतरण

वेळोवेळी दुरुस्त केल्याप्रमाणे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय द्वारा अधिसूचित दी इन्व्हेस्टर

एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर ॲण्ड रिफंड)

रुल्स, २०१६ ('दी आयईपीएफ रुल्स') सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३

(''अधिनियम'')च्या कलम १२४(६) च्या उपबंधांनुसार याद्वारे सूचना देण्यात येत आहे.

सलग सात वर्षे किंवा अधिक कालावधीसाठी भागधारकांना ज्यांच्या बाबतीत लाभांश प्रदान

करण्यात आला नाही अथवा भागधारकांनी अशा लाभांशाची मागणी केली नाही असे सर्व

भाग हे इन्ट्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड सस्पेन्स अकाऊन्ट ('आयईपीएफ

सस्पेन्स अकाऊन्ट') मध्ये लेखांतरित करण्याची तरतूद दी आयईपीएफ रुल्समध्ये अन्य

उपबंधांसोबत अंतर्भृत आहे. कंपनीने आयईपीएफ सस्पेन्स अकाऊन्टमध्ये लेखांतरित

होण्यास पात्र असलेल्या त्यांच्या भागांविषयी त्यांना माहिती देणारी स्वतंत्र संसूचना संबंधित

भागधारकांना कंपनीकडे नोंदविलेल्या त्यांच्या पत्त्यावर किंवा डिपॉझिटरींकडे पाठविली

आहे. हे वित्तीय वर्ष २०१५-१६ करिता जाहीर झालेल्या आणि जो आयईपीएफ सस्पेन्स

अकाऊन्टमध्ये वित्तीय वर्ष २०२३-२४ दरम्यान लेखांतरित होण्यास पात्र आहे अशा

लाभांशाशी संबंधित आहे. ज्यांना सूचना पाठविण्यात आली आहे अशा भागधारकांची सूची,

फोलिओ नंबर/ डीपीआयडी आणि क्लायन्ट आयडी समवेत कंपनीच्या वेबसाइटवर

www.centurytextind.com मध्ये अपलोड करण्यात आली आहे. न वटविलेला

लाभांश आणि लेखांतरित होण्यास पात्र भाग यांचे तपशील, कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन

पडताळता येतील. ३१ जुलै २०२३ रोजी किंवा पूर्वी जर भागधारकांकडून काही संसूचना

आली नाही तर उक्त आयईपीएफ रुल्सचे अनुपालन करून कंपनी आयईपीएफ सस्पेन्स



मोसमी पाऊस दोन दिवसांत अरबी समुद्रात

(पान १ वरून) होते. मात्र, वाऱ्यांचा वेग पुरेसा नसल्याने पावसाचा पुढील प्रवास थांबला होता. गेले अकरा दिवस तेथेच घुटमळत असलेल्या मोसमी वाऱ्यांनी उत्तर वायव्य दिशेने आगेकूच केली आहे. अंदमान निकोबार बेटे व्यापून मोसमी पावसाने मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अरबी समुद्रातील आगमनास सध्या पोषक हवामान असून, दोन दिवसांत मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

दरवर्षी साधारणपणे २२ मे रोजी मोसमी पाऊस अंदमान व्यापतो. यंदा त्याला आठ दिवसांचा विलंब झाला असून पुढील प्रवासही विलंबाने होणार आहे. यंदा मान्सूनचे केरळमधील आगमन सर्वसाधारण तारखेपेक्षा तीन दिवस उशिरा, म्हणजे ४ जूनला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने या पूर्वीच वर्तवला आहे. मात्र जनच्या पहिल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून हे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढल्यास मान्सूनच्या अरबी समुद्रातील प्रगतीवर परिणाम होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी सांगितले.

PILOT SALES

Exciting Opportunity For

The Enthusiastic Youths

with a motorcycle.

Earn ₹ 12,000/-

+ Petrol + Incentive

Degree College (UG)

Information Technology

Sr. Lecturer for

2. BMS

BAF

5. BRM

Psychology

Subjects in

REPRESENTATIVE

Careers

Govind Milk &

Milk Products

Pvt.Ltd.

WALK IN INTERVIEW

Date 2nd, 3rd & 5th June 2023

Time: 10:30 am to 16:00 pm

At 104, Everest Nivara Infotech

Park, Turbhe near Indira Nagar.

Degree College (PG) (for Masters Course)

of Posts

01

01

01

01

Lecturer for

Subjects in

Psychology

Physics

Botany

Chemistry

Microbiology

जे. जे. रुग्णालयात राजीनामासत्र

मी स्वेच्छानिवृत्ती घेतली

(पान १ वरून) राजीनामा दिला आहे. त्यात डॉ. शशी कपूर, डॉ. **बि** आहे. आमच्यावर खोटे दीपक भट, डॉ. सायली लहाने, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरांजित सिंग भट्टी, डॉ. आश्विन बाफना आणि डॉ. हमालिनी मेहता यांचा समावेश आहे. प्रथम व द्वितीय वर्षाच्या २८ निवासी डॉक्टरांनी 'मार्ड' संघटनेमार्फत या प्रकरणी २२ मे २०२३ रोजी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली होती. स्पष्टीकरण तक्रारीचे अधिष्ठात्यांनी नेत्रविभाग प्रमुखांकडे मागितले. परंतु, स्पष्टीकरण देण्यापूर्वीच अधिष्ठात्यांनी चौकशी समिती नेमली. या समितीमध्ये महिला

छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी

आरोप करण्यात आले असून, त्याचे पुरावे आहेत. आमच्याविरोधातील तकारींबाबत निष्पक्षपणे चौकशी व्हावी. -डॉ. रागिणी पारेख चौकशी केलेल्या डॉ. अशोक आनंद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती

करण्यात आली होती. डॉ. अशोक आनंद यांनी डॉ तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. अभिचंदानी यांच्याविरुध्द ॲट्रॉसीटीअंतर्गत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे

अध्यक्षपदी डॉ. आनंद यांच्याऐवजी अन्य डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी विनंती करण्यात आली. अधिष्ठात्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही नियुक्ती बदनामी करण्याच्या हेतूने केल्याचा आरोप डॉ. तात्याराव लहाने यांनी केला. सर्व अध्यापक मानसिक तणावाखाली वावरत असून, त्यामुळे विभागातील सर्व अध्यापकांनी ३१ मे रोजी राजीनामा देऊन स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत', असे जे.जे. रुग्णालयातील 'मार्ड'चे अध्यक्ष डॉ. शुभम सोनी यांनी सांगितले.

सीआयएन : एल१७२९९एमएच१९७२पीएलसी२८५७३१

नोंदणी. कार्यालय : १३३, जहांगीर बिल्डिंग, दुसरा मजला, एम. जी. रोड, मुंबई-४०० ००१

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष रु. लाखांमध्ये (प्रति भाग माहिती वगळता)

अ. क्र.	तपशील	संपलेले त्रैमासिक	संपलेले वर्ष	संपलेले	संपलेले	संपलेले
30.	=			त्रैमासिक	त्रैमासिक	वर्ष
		३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३
		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१. ट	कार्यामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१९,६११.५९	८५,४८४.१४	२०,५१२.५०	१९,६०७.४८	८५,४८०.०७
₹. 등	भालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व)	२००.६१	२,८४५.४४	१,७०६.८६	१८०.१८	२,७४८.२५
₹. 5	कालावधीसाठी निव्वळ नफा (करपश्चात)	१३९.०८	२,०६२.४७	१,०४५.२९	११९.०७	१,९७४.२९
४. व	कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न	१५६.९७	२,०५६.३६	१,०३९.६२	१३६.९६	१,९६८.१८
	भरणा केलेले समभाग भांडवल (रु.५/- प्रत्येकीचे दर्शानी मूल्य)	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८	१,६८२.६८
६. प्र	प्रति भाग उत्पन्न (ईपीएस)					
-	- मूळ आणि सौम्यीकृत ईपीएस	०.४१	६.१३	३.११	०.३५	4.20

टीप: १) उपरोक्त, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स), २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत सादर करायचा त्रैमासिक आर्थिक निष्कर्षाचा तपशीलवार आराखडा आहे. सदर अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखा परीक्षण समितीने समीक्षण केले आहे आणि संचालक मंडळाने त्यांच्या मे ३०, २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये ते नोंद पटावर घेतले आहेत. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस), २०१५ च्या नियम ३३ च्या अनुसार संवैधानिक लेखापरीक्षकांनी समीक्षण केले आहे. २) संवैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालासह वित्तीय निष्कर्षाचा उपरोक्त संपूर्ण आराखडा स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि कंपनीच्या www.orientalaromatics.com च्या इन्व्हेस्टर रिलेशन या लिंकवर उपलब्ध आहे.

ओरिएन्टल ॲरोमॅटिक्स लिमिटेडकरिता किरणप्रीत गिल ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : ३०.०५.२०२३

BHARATIYA VIDYA BHAVAN'S

M.M. COLLEGE OF ARTS: N.M. INSTITUTE OF SCIENCE & H.R.J. COLLEGE OF COMMERCE

BHAVAN'S COLLEGE (AUTONOMOUS), Munshi Nagar, Andheri(W), Mumbai - 400 058. APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING CLOCK HOUR BASIS POSTS

FOR THE ACADEMIC YEAR 2023-24 AIDED

Sr. No.	Cadre	Subjects	Total CHB Posts	Category
1.	Asst. Professor	English	02	02 - Open
2.	Asst. Professor	History	02	02 - Open
3.	Asst. Professor	Economics	04	04 - Open
4.	Asst. Professor	Philosophy	02	02 - Open
5.	Asst. Professor	Chemistry	08	08 - Open
6.	Asst. Professor	Physics	07	07 - Open
7.	Asst. Professor	Botany	06	06 - Open
8.	Asst. Professor	Zoology	06	06 - Open
9.	Asst. Professor	Microbiology	08	08 - Open
10.	Asst. Professor	Statistics	08	08 - Open
11.	Asst. Professor	Commerce	05	05 - Open
12.	Asst. Professor	Mathematics	04	04 - Open
13.	Asst. Professor	Accountancy	04	04 - Open

The above posts are open to all, however candidates from any category can apply

Reservation for women will be as per the University Circular No. BCC/16/74/1998 dated 10th March, 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No. Special Cell/ICC/2019-20/05 dated 05th July, 2019. Candidates having knowledge of Marathi will be preferred.

"Qualification, Pay Scales and other requirement are as prescribed by the UGC Notification dated 18th July, 2018, Government of Maharashtra Resolution No. MISC-2018/C.R.56/18/UNI-1, dated 8th March, 2019 and University Circular No. TAAS/(CT)/ICD/2018-19/1241, dated 26th March, 2019 and revised from time to

Remuneration of the above posts will be as per University Circular No. TAAS(CT)/01/2019-2020, dated 02 April, 2019 & University Circular No. CTAU/23/2021-2022, dated 25th January, 2022. The Government Resolution &

Circular are available on the website mu.ac.in Applications with full details should reach the PRINCIPAL, at the above mentioned

address within 15 days from the date of publication of this advertisement. This is University approved advertisement. PRINCIPAL

DTE CODE: 3439 ANJUMAN-I-ISLAM'S KALSEKAR TECHNICAL CAMPUS, NEW PANVEL ACCREDITED BY NAAC Plot No. 2 & 3, Sector -16, Near Thana Naka, Khandagaon,

STAFF RECRUITMENT

APPLICATIONS ARE INVITED FROM ALL ELIGIBLE & INTERESTED CANDIDATE

FOR THE FOLLOWING POST ON ADHOC BASIS FOR THE YEAR 2023-24

For the Post

ASST. PROFESSOR

IN PHARMACEUTICS

ASST. PROFESSOR

IN PHARMACOLOGY

IN PHARMACOGNOSY

LAB ASSISTANT

LECTURER

SENIOR LECTURER

ASSISTANT

PROFESSOR

LAB ASSITANT

ASSISTANT

PROFESSOR

LAB ASSISTANT

LECTURER

ASSISTANT

PROFESSOR

ASSISTANT

PROFESSOR

SPORTS INCHARGE

The above posts are open to all & however candidates from any category can apply for the posi

Application with full details should reach through post or email to;

The Director, Anjuman-I-Islam's Kalsekar Technical Campus, Plot No. 2 & 3,

Sector -16, Near Thana Naka, Khandagaon, New Panvel, Navi Mumbai - 410206.

Email: career@aiktc.ac.in

within 10 days from the date of publication of this advertisement.

ASST. PROFESSOR

Eligibility

M. Pharm in Pharmaceutics

M. Pharm in Pharmacology

M. Pharm in Pharmacognosy

Graduate in B.Sc. (Chemistry &

Botany) / DMLT / Dip Pharmacy

3 years teaching experience

B. Pharm with First Class having min

M. Pharm in Pharmaceutics/Pharm

Chemistry/Pharmacognosy with First

Class & MSBTE work exp preferred

M.E. / M. Tech. in Computer / IT with

Diploma in Computer or relevant field

M.E. / M. Tech. in Computer / IT with

M.Sc. (IT) / MCA / MCM or relevant.

02 Diploma in Computer or relevant field

01 M.Sc. in Mathematics with First Class

M.A. in English / Literature with

Bachelor in Physical Education with

field with First Class

with First Class

with First Class

with First Class

First Class

First Class

03

New Parwel Navi Mumbai - 410 206

School/Department

Bachelor in

Pharmacy

(B. Pharm)

Diploma in

Pharmacy

(D. Pharm)

B.E. in Computer

Engineering

B.E. in Electronics

& Computer Science

B.Sc. (IT)

Mathematics

Communication

Skill

Physical

Instructor

7. Education 6. Zoology 01 01 Geography 01 Economics 01 The above posts are purely temporary for a period of 9 months for the Academic Year

Contact: RSM Santosh Shelar: +91 98194 88149 Swapnesh Bhoodhar: +91 90750 18069

www.sovindmilk.com

BHARATIYA VIDYA BHAVAN'S

M.M. COLLEGE OF ARTS; N.M. INSTITUTE OF SCIENCE &

H.R.J. COLLEGE OF COMMERCE

BHAVAN'S COLLEGE (AUTONOMOUS),

Munshi Nagar, Andheri (W), Mumbai – 400 058.

DEGREE COLLEGE WALK IN INTERVIEW

For UNAIDED POST ON PURELY TEMPORARY BASIS FOR ACADEMIC YEAR 2023-24

FOR SELF FINANCING COURSES (SFC) ON CLOCK HOUR BASIS (CHB)

of Posts

03

02

03

02

01

Sr.

No.

2.

4.

2023-24. Qualifications are as prescribed by the University of Mumbai. NET/SET/Ph.D.

candidates will be preferred. Applicants who are already employed must send their application through proper

 No allowances will be paid for attending the interview. Eligible candidates should remain present for the interview on 13th June 2023 at 11 am at

the above mentioned address with their detailed Application addressed to the Principal, Bhavan's College along with self- attested copies of all the necessary documents.

JUNIOR COLLEGE

Applications are invited for appointment of Assistant Teachers on purely temporary, adhoc basis for the following for the Academic Year 2023 - 24 FOR AIDED / SELF FINANCING COURSES (SEC)

Junior C	ollege Fun Aib	ED / SELF FINANCING GOO	SELF FINANCING COURSES (SFC)		
Sr. No.	Subjects	No. of Post	Section		
1.	Logic	01	Aided		
2.	Physics	02	Aided		
3.	Chemistry	02	Alded		
4.	Biology	03	(2 Aided + 1 SFC)		
5.	Mathematics	03	(2 Aided + 1 SFC)		
6.	French	01	Aided		
7.	English	01 (Part Time)	SFC		
8	Hindi	01 (Part Time)	SEC		

. Candidates possessing M.A./ M.Sc./ M.Com. Degree with Second class or equivalent and B.Ed. Degree from recognized University can apply for the posts.

 SFC posts will be for a period of 9 months only. Aided posts will be for a period of 9 months or till the posts are filled by the Government,

whichever is earlier. No allowances will be paid for attending the interview.

Applications with full details along with copies of the necessary documents should reach the PRINCIPAL at the above mentioned address within 10 days from the date of publication of this advertisement (between 11:00 a.m. and 5:00 p.m. on working days).

Principal Chairman, Governing Body, Bhavan's College Bhavan's College

Dr. Zahir I. Kazi Mr. G.A.R. Shaikh Mr. Burhan Harris Dr. Ramjan A. Khatik Hon. President, A.I. Hon. Gen. Secretary, A.I. Hon. Exe-Chairman, BINM 1/C Director, AIKTC 🖶 www.aiktc.ac.in 📢 aiktcofficial 🧧 aiktcofficial 💆 aiktcofficial 🚺 aiktctv PERFOR



निविदा क्र.; पीपीडी/ डीजीएम-II /सीटी क्रॅश वॅरीयर /टी-२२/२०२३ दिनांक २९.०५.२०२३ नेहरू पोर्ट प्राधिकरण "जे एन पोर्ट कस्टम बाउंड परिसरातील रेल्वे लाइन क्रमांक टी-३ आणि समाधिक रेल्वे यार्डातील निर्गम मार्ग यांच्यामध्ये मेटल क्रॅश वॅरीयर निश्चित करणे" या कामासाठी या नेविदेमध्ये करार निविष्ट केलेल्या "किमान अर्हताकारी निकर्षाची" पर्तता करणाऱ्या अनभवी कंत्राटदारांकडन **दोन लिफाफ्यांमध्ये "ऑनलाइन"** टक्केबारी दर तत्वावर निविदा मागवीत आहेत. कामाचा अंदाजित खर्च ह.१.९३,४५,०६१/-. परिपूर्ण इ-निविदा दिनांक १५,०६.२०२३ रोजी १५,०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन" प्रक्रियेद्वारे सादर कराच्या लागतील, निविदा दस्तऐवजाच्या समावेशासह निविदा निमंत्रणाची पिशीलवार सूचना जेएनपीएच्या <u>www.inport.gov.in</u> आणि <u>https://gem.gov.in</u> या संकेतस्थळांवर (बंदर नियोजन आणि विकास विभाग)

Annexure-B

G2@

Maharashtra Water Resources **Regulatory Authority**

(A Statutory Authority established under MWRRA Act, 2005) 9th Floor, World Trade Center, Center - I, Cuffe Parade, Mumbai - 400 005 Email: mwrralibrary@yahoo.co.in Phone no. 022 - 2215 2019

Legal Expert Required

THE Authority requires a Legal Expert to assist the authority in discharging its legal function, who has experience of working with Regulators/ Tribunals/ Quasi-judicial authorities.

The person should have Law degree and minimum 10 years of experience. The Honorarium, Terms and conditions will be decided by the authority based on the qualification & experience of the candidate. The interested candidate may submit his application to the undersigned on the above mentioned address on or before 15th June

Date: 01.06.2023

Place: Mumbai

(Dr. Ramnath Sonawane) Secretary, MWRRA

डीजीआयपीआर/२०२३-२४/११०४

अकाऊन्टमध्ये हे भाग लेखांतरित करेल. लाभांशाची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करणे कंपनीला शक्य व्हावे यासाठी भागधारकांना



तिकीट ₹100 ड्रॉ दिनांक: 01.06.2023 ड्रॉ दर पहिला गुरुवार सायं 6.30 वाजता

तिकीट सर्व जवळच्या लॉटरी आउटलेट वर उपलब्ध ELIVE Book bookmyrajshree.com Call Now: 022 6835 1535

Maratha Vidya Prasarak Samaj's Dr. Vasantrao Pawar Medical College, Hospital & Research Centre.

Vasantdada Nagar Adgaon, Nashik 422003 Phone (0253) 2574511, 2573422, 2303802 (STD-0253) fax-0253-579863 Email ID: admin@drvasantraopawarmedicalcollege.com Website: WWW. dryasantraopawarmedicalcollege.com

Required

Applications are invited for the following posts at Dr. Vasantrao Pawar Medical College, Hospital & Research Centre, Nashik. Requisite qualifications & Experience as per NMC & MUHS guidelines.

Designation

4	Professor/ Associate Professor / Assistant Professor / Senior Resident	In all Clinical departments. Senior Resident in Pre and Para Clinical departments.		
2	Medical Superintendent	MD., M.S. (Clinical) with 10 years administrative Experience		
3	Nursing Superintendent			
4	Dy. Nursing Superintendent			
5	Asst. Nursing Superintendent	As per Maharashtra Nursing		
6	Matron	Council.		
7	Sister In Charge			
8	Staff Nurse			
9	Rector	Any Graduate with prior experience as Rector.		
10	Dietician	Graduation in nutrition and dietetics.		
11	Medical Officer	Minimum MBBS.		
12	вто	MD Pathology/ Diploma Pathology/ MBBS with Blood Bank experience of 1 Yrs.		

at Nandgaon OPD Walk in Interviews every week on Tuesday between 2 to 4 PM.

(Adv. Nitin Baburao Thakare)

Qualification

Sarchitnis Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik

B.H.M.S. / BAMS



Clinical Assistant



अधिकृत वेबसाइट : www.ibps.in शंका∕ तक्रारी असल्यास कृपया लॉग-इन करा : https://cgrs.ibps.in/

रिजनल रुरल बँक्स (आरआरबी 'ज) - सीआरपी आरआरबी 'ज XII मधील ऑफिसर्स (श्रेणी - I, II व III) आणि ऑफिस असिस्टंट्सच्या (मिल्टपर्पज) भरतीकरिता सामायिक भरती प्रक्रिया

ग्रुप "ए" ऑफिसर्स (श्रेणी -I, II व III) आणि ग्रुप "बी" ऑफिस असिस्टंटच्या (मिल्टपर्पज) भरतीकरिता व आरआरबी 'ज (सीआरपी आरआरबी 'ज XII)च्या पढील सामायिक भरती प्रक्रियेकरिता ऑनलाइन परीक्षेचे तात्पुरते आयोजन ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये "इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन" ("आयबीपीएस")द्वारा करण्यात येणार आहे.

सदर प्रक्रियेअंतर्गत ग्रुप "ए" ऑफिसर्सच्या (श्रेणी -I, II व III) भरतीकरिता मुलाखतीचे आयोजन नोव्हेंबर २०२३ महिन्यात तात्पुरते योग्य प्राधिकारींचा सल्ला घेवून "एनएबीएआरडी" व "आयबीपीएस" च्या सहाय्याने नोडल रिजनल रुरल बँक्सद्वारा

समन्वय साधून करण्यात येणार आहे. सीआरपी आरआरबी'ज XII करिता अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांनी "आयबीपीएस"द्वारा अधिकृत वेबसाइटवर प्रस्तत केलेल्या आणि निर्गमित केलेल्या सविस्तर अधिसुचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तारखेस किमान पात्रता कसोट्यांची पूर्तता

करात असल्याचा खात्रा करून घ्यावा.	
क्रियाशीलता	तात्पुरत्या तारखा
संपादन/ अर्जातील सुधारणा व अर्ज शुल्काचे प्रदान/	०१.०६.२०२३ ते
सूचना आकार समाविष्ट ऑनलाइन नोंदणी	२१.०६.२०२३
पूर्व-परीक्षा प्रशिक्षणाचे (पीईटी)* आयोजन	१७.०७.२०२३ ते
	२२.०७.२०२३
ऑनलाइन परीक्षा – प्राथमिक	ऑगस्ट, २०२३
ऑनलाइन परीक्षेचा निकाल – प्राथमिक	ऑगस्ट⁄ सप्टेंबर २०२३
ऑनलाइन परीक्षा – प्रमुख/ सिंगल	सप्टेंबर २०२३

* जर पूर्व-परीक्षा प्रशिक्षणाचे (पीईटी) आयोजन शक्य व सुरक्षित असल्यास उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी तपशील व अपडेट्सकरिता www.ibps.in या अधिकृत "आयबीपीएस" वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी. ऑनलाइन नोंदणीपूर्वी उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यात नमूद केलेल्या सूचनांचे अनुसरण करावे.

मुंबई तारीख : ०१.०६.२०२३

संचालक

विनंती करण्यात येते की, ज्या बँक खात्यात लाभांश जमा करावयाचा आहे त्या बँक खात्याच्या रद्द केलेल्या धनादेशांच्या प्रतीसमवेत निम्नोल्लेखित पत्त्यावर/ ईमेल आयडींवर कंपनीला अथवा रजिस्ट्रार ॲण्ड ट्रान्स्फर एजन्ट (''आरटीए'') लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. यांना लेखी कळवा/ ईमेल पाठवावा; सोबत यथोचितरित्या भरलेले प्रपत्र आयएसआर-१ आणि आयएसआर-२; पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत व विनंती पत्र पाठवावे. रद्द केलेल्या धनादेशावर भागधारकाचे नाव नसल्यास यथोचितरित्या स्व-साक्षांकित बँक पास बक स्टेटमेंटची प्रत जोडावी.

> आम्ही भागधारकांना स्मरण करून देत आहोत की ज्यांनी आपले ईमेल आयडीज नोंदविले नाहीत त्यांनी लवकरात लवकर निम्नोल्लेखित ईमेल आयडींवर ते नोंदवावेत.

> भागधारकांनी नोंद घ्यावी की आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये भाग/ लाभांश लेखांतरित केल्यानंतरही ते आयईपीएफकडे लाभांशासह उक्त भागांसाठी दावा सांगू शकतात. ज्याची सविस्तर पद्धत व आवश्यक बाबी www.iepf.gov.in मध्ये उपलब्ध आहेत.

> या बाबतीतील अधिक माहिती/ स्पष्टीकरणासाठी संबंधित भागधारकांनी कंपनीच्या किंवा तिच्या आरटीएच्या पढील पत्त्यांवर संपर्क साधावा

डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मंबई - ४०००३०

फोन : ०२२ २४९५७००० ईमेल आयडी : ctil.investorrelations @adityabirla.com

फोन : ८१०८११६७६७ ईमेल आयडी : iepf.shares@linkintime.co.in

एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम),

सी–१०१, २४७ पाके,

मुंबई- ४०००८३

सेंच्युरी टेक्साइल्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

स्थळ : मंबर्ड दिनांक : ३० मे २०२३

अतल के. केडिया वरिष्ठ उपाध्यक्ष (विधि) आणि कंपनी सचिव

ESTD. 2002 DTE CODE: 3278 ANJUMAN - I - ISLAM'S R. KALSEKAR

(B.T.E.) & Govt. of | Education pactage MICIEL ision: To be the most sought-after Polytechnic that others would wish to emulate. Mission: Creating Ecuberant Technical Professionals, Plot No-2 & 3, Sector-16, Near Thana Naka, Khandagaon, New Panvel, Navi Mumbai- 410 206.

STAFF RECRUITMENT APPLICATIONS ARE INVITED FROM ALL ELIGIBLE & INTERESTED CANDIDATE

FOR THE FOLLOWING POST ON ADHOC BASIS FOR THE YEAR 2023-24

Department	Post	Nos.	Eligibility
Computer	LECTURER	04	Bachelor of Computer Enginering or relevant field with First Class
Engineering	LAB ASSISTANT	02	Diploma in Computer Engg, or relevant field
Artificial	LECTURER	03	Bachelor of Computer Engineering or relevant field with First Class
Intelligence	LAB ASSISTANT	01	Diploma in Computer Engg. or relevant field
	LECTURER	01	Bachelor of Electrical or Electronics Engg. or relevant field with First Class
Mechatronics	LAB ASSISTANT	01	Diploma in Electrical or Electronics Engineering or relevant field
Civil	LAB ASSISTANT	01	Diploma in Civil or relevant field
Electrical	LECTURER	01	Bachelor of Electrical Engineering or relevant field with First Class
Chemistry	LECTURER	01	M.Sc. in Chemistry with First Class
English	LECTURER	01	M.A. in English / Literature with First Class
Mathematics	LECTURER	01	M.Sc. in Mathematics with First Class

The above posts are open to all & however candidates from any category can apply for the post. Application with full details should reach through post or email to: The Pricipal, Anjuman-I-Islam's A. R. Kalsekar Polytechnic, Plot No. 2 & 3, Sector -16, Near Thana Naka, Khandagaon, New Panvel, Navi Mumbai - 410206. Email: admin@aiarkp.ac.in

within 10 days from the date of publication of this advertisement.

Dr. Zahir I. Kazi Mr. G.A.R. Shaikh Mr. Burhan Harris Mr. Arif Shaikh Hon, Gen. Secretary, A.I. Hon, Exe-Chairman, BINM, A.I. IIc Principal AIARKS

MAHARSHI DAYANAND COLLEGE OF ARTS, SCIENCE & COMMERCE

Shri Mangaldas Verma Chowk, 25, Dr.S.S.Rao Road, Parel, Mumbai-400012. MINORITY

Applications are invited for the following Clock hour basis posts for the Academic Year 2023-2024.

Sr. No.	Cadre	Subject	Total No. of CHB Posts	Category
1	Assistant Professor	Economics	04	04 - Open
2	Assistant Professor	Philosophy	01	01 - Open
3	Assistant Professor	Psychology	01	01 - Open
4	Assistant Professor	Chemistry	02	02 - Open
5	Assistant Professor	Physics	02	02 - Open
6	Assistant Professor	Zoology	06	06 - Open
7	Assistant Professor	Commerce	02	02 - Open
8	Assistant Professor	Accountancy	04	04 - Open
9	Assistant Professor	Mathematics	02	02 - Open
10	Assistant Professor	Political Science	02	02 - Open

The above posts are open to all, however candidates from any category can apply for the post.

Reservation for women will be as per University Circular NO.BCC/16/74/

1998 dated 10th March, 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University

Circular No Special Cell/ICC/2019-20/05 dated 5th July, 2019. Candidates having knowledge of Marathi will be preferred. 'Qualification, Pay Scales and other requirement are as prescribed

by the UGC Notification dates 18th July 2018, Government of Maharashtra Resolution No. Misc-2018/C.R.56/18/UNI-1, dated 08th March, 2019 and University Circular No. TAAS / (CT)/ICD/2018-19/ 1241, dated 26th March, 2019 and revised from time to time'. The Government Resolution & Circular are available on the website mu.ac.in

Remuneration of the above post will be as per University Circular No. TAAS (CT)/01/2019-2020, dated 02nd April, 2019 & University Circular No. CTAU/23/2021-2022, dated 25th January, 2022.

The Government Resolution and Circular are available on the website

Application who are already employed must send their application through proper channel. Applicants are required to account for breaks, if any in their Application with full details should reach to the PRINCIPAL, MAHARSHI

DAYANAND COLLEGE, PAREL, Mumbai - 400012. Within 15 days from the date of publication of this advertisement. Dr. (Ms). C. S. Panse

Principal

Commerce

HPE 01 (Part Time) SFC SFC

 Applicants who are already employed must send their application through proper channel. Applicants are required to account for breaks, if any in their academic career.



